

शासन कर्मचाऱ्यांना वेतनाकरीता आधार  
क्रमांक आवश्यक करणेबाबत.

**महाराष्ट्र शासन  
वित्त विभाग**

**शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण १००७/प्र.क्र.११२/भाग-३/कोषा.प्र.५**

मंत्रालय, मुंबई -४०० ०३२.

तारीख: २० एप्रिल, २०१३

**वाचा -**

- १) शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण १०१०/प्र.क्र.६८/भाग-४/कोषा.प्र.५, दि.२४ जानेवारी, २०१३.
- २) शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण १०११/प्र.क्र.२६/कोषा.प्र.५, दि.१८ एप्रिल, २०११
- ३) शासन परिपत्रक : अर्थ.सं २०११/प्र.क्र.५५/२०११/कोषा.प्र.४, दि.४ जुलै, २०११.

**प्रस्तावना -**

शासन निर्णयान्वये दि.२४ जानेवारी, २०१३ पासून पुणे, नंदूरबार, वर्धा, अमरावती, मुंबई शहर, मुंबई उपनगर या सहा जिल्हयांकरीता आहरण संवितरण अधिकाऱ्यांमार्फत होणारी सर्व लाभार्थ्यांची प्रदाने आधार क्रमांकाशी निगडीत बँक खात्यात करण्याबाबत अनिवार्य करण्यात आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करताना सेवार्थ प्रणालीमध्ये आधार क्रमांक नोंदविण्याबाबत प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन होता, त्या अनुषंगाने खालील शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

**शासन निर्णय-**

पुणे, नंदूरबार, वर्धा, अमरावती, मुंबई शहर, मुंबई उपनगर या सहा जिल्हयांमध्ये वेतन देयके सेवार्थ प्रणालीद्वारे तयार करताना सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे आधार क्रमांक सेवार्थ प्रणाली मध्ये नोंदविणे आवश्यक आहे. आधार क्रमांक नोंदविल्याशिवाय उपरोक्त सहा जिल्हयांमध्ये वेतन देयके अदा होणार नाहीत. सदर कार्यपध्दती मे २०१३ देय जून २०१३ पासून पुढील देयकाकरीता लागू राहिल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०४२२१३५५१२२००५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अ.म.जाधव)  
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. राज्यपालांचे सचिव,

२. मुख्यमंत्र्यांचे व उपमुख्यमंत्र्यांचे सचिव,
३. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
४. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग,
५. मंत्रालयीन सर्व विभागांच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यासनांचे प्रमुख
६. प्रबंधक, मुळ न्यायालय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
७. प्रधान महालेखापाल (लेखा परिक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई
८. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र मुंबई
९. महालेखापाल (लेखा परिक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
१०. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र नागपूर
११. आयुक्त, आयकर (TDS) चर्नीरोड, मुंबई ४०० ००२
१२. आयुक्त, आयकर (TDS) सिव्हील लाईन, नागपूर ४४४००१
१३. प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई
१४. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
१५. सचिव, महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालय, मुंबई
१६. प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
१७. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई
१८. मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१९. विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली
२०. सर्व विभागीय आयुक्त
२१. सर्व जिल्हाधिकारी
२२. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
२३. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
२४. अधीदान व लेखा अधिकारी, मुंबई
२५. सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण/ पुणे/ नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती
२६. मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखा कोकणभवन नवी मुंबई
२७. सह संचालक, स्थानिक निधी लेखा मुंबई/ पुणे/ नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती
२८. वित्त विभागातील सर्व कार्यासने
२९. निवड नस्ती कोषा.प्र.५